





Date: August 29, 2025

To, Listing Department, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051

Symbol: FOCUS
Series: EQ

Subject: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations").

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 read with Para A of Part A of Schedule III, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Newspaper Advertisements published today i.e., on Friday, August 29, 2025 regarding the Notice of the 20th Annual General Meeting which is scheduled to be held on Monday, September 22, 2025 at 2.00 P.M at Unit No. 1202, A Wing, Naman Midtown, SB Marg, Elphinstone Road, Mumbai, Maharashtra – 400013, through remote e-voting. The notice was published in the following newspapers:

- i. The Financial Express (in English)
- ii. Mumbai Lakshadeep (in Marathi)

The above information is also available on the website of the Company at https://www.focuslightingandfixtures.com/investors/notice-to-shareholders-by-advertisement/

This is for your information and record.

For Focus Lighting And Fixtures Limited

Ms. Shruti Seth

Company Secretary and Compliance Officer

Encl: As below

Corporate Office

Focus Lighting & Fixtures Limited A1007-1010, Corporate Avenue Sonawala Road, Goregaon East Mumbai 400063. India

CIN L31500MH2005PLC155278

Survey No.396/24, Plot no.71/72, New Ahmedabad Industrial estate, NH8A, Behind Zydus research centre, Moraiya,Dist.Sanand, Gujarat - 382213. India

FINANCIAL EXPRESS

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR ALCHEMIST HOLDINGS LIMITED OPERATING AS AN NON- BANKING FINANCIAL COMPANY (CERTIFICATE OF REGISTRATION CANCELLED ON 27.10.2017 BY RBI)

(Under sub-regulation (1) of regulation 36A of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FORM G

| | RELEVANT PARTI | CULARS |
|-------|---|---|
| 1. | Name of the corporate debtor along with PAN & CIN/LLP No. | Alchemist Holdings Limited CIN: U74899DL1995PLC074874 PAN: AAACM5575D |
| 2. | Address of the registered office | Registered Office: 1511 Hemkunt Chambers, 89 Nehru Place, New Delhi- 110019 |
| 3. | URL of website | https://cirpalchemistholdings.in |
| 4. | Details of place where majority of fixed assets are located | As per the information available as on 31.03.2022, basis the audited financial statements, company does not have any fixed assets. |
| 5. | Installed capacity of main products/ services | Not applicable, as the company was operating as an NBFC (certificate cancelled by RBI on 27.10.2017). |
| 6. | Quantity and value of main products/ services sold in last financial year | The revenue from operations was Rs 1.25 lakh in FY 2021-22. |
| 7. | Number of employees/ workmen | NIL |
| 8. | Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors are available at URL: | Detailed invitation for Expression of interest containing the required details can be obtained by sending |
| 9. | Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at URL: | email at: cirp.alchemistholdings@gmail.com or can be downloaded from: https://cirpalchemistholdings.in |
| 10. | Last date for receipt of expression of interest | 13.09.2025 |
| 11. | Date of issue of provisional list of prospective resolution applicants | 23.09.2025 |
| 896.0 | Last date for submission of objections to provisional list | 28.09.2025 |
| 13. | Date of issue of final list of prospective resolution applicants | 08.10.2025 |
| 14. | Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans | 13.10.2025 |

Manoj Kumar Jain Resolution Professional Alchemist Holdings Limited IBBI Reg: IBBI/IPA-001/IP-P-02707/2022-2023/14173 Communication Address: B-318, Tower B, KLJ Noida One, Sector 62, Date: 29.08.2025

16. Process email id to submit Expression of Interest | cirp.alchemistholdings@gmail.com

12.11.2025

Noida, Gautambuddh Nagar, U.P.-201309

APLAPOLLO

APOLLO PIPES LIMITED CIN: L65999DL1985PLC022723

to prospective resolution applicants

Place: New Delhi

15. Last date for submission of resolution plans

egistered Office: 37, Hargobind Enclave Vikas Marg East Delhi, Delhi 110092 India. Corp. Office: Plot No. A-140, Sector-136, Noida-201301 Email: compliance@apollopipes.com; Website: www.apollopipes.com;

Phones: 91-11-49457164 / 91-120-6567777 NOTICE TO THE MEMBERS FOR THE 39[™] ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, September 26, 2025 at 11:00 A.M.(IST) through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility, as per the provisions of the Companies Act. 2013 ("the Act") and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and other circulars issued in this regard, the latest being Circular No. 09/2024 dated September 19. 2024 (collectively referred to as "MCA Circulars"), and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 ("SEBI Circulars"). without the physical presence of the Members at a common venue, to transact the business set out in the AGM Notice.

In compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the 39th AGM and Integrated Annual Report of the Company for the financial year ended on March 31, 2025. along with login details for joining the 39th AGM through VC/OAVM facility including evoting, will be sent only by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP"). For Members whose e-mail addresses are not registered, a letter will be sent at their registered address providing the web-link and exact path where complete details of the Integrated Annual Report are available. Please note that the requirement of sending a physical copy of the Notice of the 39th AGM and Integrated Annual Report to the Members has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars.

Members can join and participate in the 39th AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice. Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 39th AGM and the Integrated Annual Report will also be made available on the Company's website (www.apollopipes.com), Stock Exchanges' websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") (www.evotingindia.com). The physical copy of the Notice along with the Integrated Annual Report shall be made available to the Member(s) who may request the same.

The Dividend for the Financial Year ended March 31, 2025 of ₹0.70/-(Seventy Paise) per Equity Share having nominal value of ₹10/- each, as recommended by the Board of Directors, if declared at the AGM, will be credited/dispatched within 30 days from the date of AGM, subject to deduction of applicable tax as per the provisions of Income Tax Act. 1961, to those Members whose names appear in the Register of Members of the Company as on the record date i.e. September 05, 2025, decided for the purpose of ascertaining the entitlement of Shareholders. In respect of shares held by the members in dematerialized form, dividend will be credited/dispatched on the basis of details of beneficial ownership to be received from the depositories for this purpose.

The Company is providing remote e-voting facility (prior to AGM) and e-voting facility (during the AGM) to all its members to cast their vote on all the resolutions as set out in the Notice of the 39th AGM. Detailed instructions for e-voting are provided in the said Notice. The facility of e-voting by the use of remote e-voting and e-voting during AGM will be provided by CDSL. The remote e-voting commences on September 23, 2025 at 10:00 A.M. (IST) and ends on September 25, 2025 at 05:00 P.M. (IST). During this period, Members holding shares as on the cut-off date of September 19, 2025 may cast their vote by remote e-voting. Those Members who have not cast their vote through remote evoting may vote during AGM.

For registration of e-mail IDs, members are requested to update their details with Depository or RTA, in case of Demat holding. For registration of e-mail ID and bank details for members holding shares in physical form, kindly send details to RTA at beetalrta@gmail.com or to the Company at compliance@apollopipes.com by providing their name, folio number/DPID & Client ID, client master copy of consolidated account statement (in case of demat holding), original cancelled share certificate, front and back (in case of physical holdings), self-attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhaar Card/PAN showing complete e-mail address.

In case of demat holdings, please contact your DP and register e-mail address and bank account details if unregistered.

Any person who acquires shares and becomes a Member of the Company after the date of electronic dispatch of the Notice of the 39th AGM and holding shares as on the cut-off date i.e., September 19, 2025, may obtain the Login ID and password by following the instructions as mentioned in the Notice of the 39th AGM or by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com

If you have any queries or issues regarding attending the AGM & e-Voting from the e-Voting system, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting manual available at www.evotingindia.com under the Help section, or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 210 9911.

Kindly note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated May 07, 2024, Members holding shares of the Company in physical form are required to furnish complete KYC details (viz. full address with PIN code, mobile number, email address, bank account details, specimen signature, and valid PAN linked to Aadhaar of all holders in the folio) to the Company/Registrar and Transfer Agent (RTA). With effect from April 01, 2024, payment of dividend shall be made through electronic mode only to those Members whose folios are KYC compliant. Members are also advised to register their nomination or submit a declaration for opting out of nomination in the prescribed form. In this connection, the following forms as notified by SEBI can be downloaded from the Company's website at www.apollopipes/investor relations/downloads.

- Form ISR-1 Request for registering PAN, KYC details or change/update thereof.
- 2. Form ISR-2 Confirmation of signature of Members by their Bankers.

Form SH-13 - Nomination Form; or Form ISR-3 - Declaration to opt-out of Nomination. The Notice of AGM and Integrated Annual Report for the financial year 2024-25 will be sent to Members in accordance with the applicable laws, on their registered e-

mail addresses, in due course. Special window for Re-Lodgement of transfer request of physical shares

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97, dated July 02, 2025, a special window has been opened from July 7, 2025 to January 6, 2026 to facilitate the re-lodgement of transfer requests of physical shares. This facility is available only for the transfer deeds lodged before April 1, 2019 that were rejected, returned, or remained unattended due to documentation or process issues:

The request may be submitted to the Company's Registrar & Share Transfer Agent (RTA): Beetal Financial and Computer Services (P) Ltd., Beetal House, 3rd Floor, 99 Madangir, Behind LSC, Near Dada Harsukhdas Mandir, E-mail- beetalrta@gmail.co, New Delhi 110062, India, Phone: 011-29961281

Note: Re-lodged transfers will be processed only in demat form. A demat account is mandatory. Investors must provide the client master list along with transfer documents, share certificates, and other relevant documents. No request will be accepted after January 6, 2026.

By order of the Board of Directors of Apollo Pipes Limited Gourab Kumar Nayak Date: August 28, 2025 Company Secretary & Compliance Officer Place: Noida



CIN: L45200MH2006PLC161268

Registered Office: JSW Centre, Bandra Kuria Complex, Bandra East, Mumbai 400 051 Website: www.jsw.in Email: infra.secretarial@jsw.in Tel: 022 4286 1000, Fax: +91-22-4286 3000 NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given to Members of JSW Infrastructure Limited (the "Company"), pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013 ("the Act"), Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and other applicable provisions of the Act and the Rules, General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020 and 17/2020 dated 13th April, 2020 read with other relevant circulars, the latest being General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and as amended from time to time), for seeking approval by means of Postal Ballot by electronic means / remote e-voting ("E-voting") process for the following matters: Sr No Bartiant

| Sr. No. | Particulars | Type of resolution |
|---------|---|--------------------|
| J.: | Appointment of Ms. Neeta Mukerji (DIN: 00056010) as a Non-Executive, Independent Director of the Company | Special |
| 2. | Change in designation and payment of remuneration to Mr. Lalit Singhvi (DIN: 05335938), Non-Executive Non-Independent Director of the Company | Special |
| 3. | Appointment of Mr. Devki Nandan Sharma (DIN: 06693431) as a Director of the Company | Ordinary |
| 4, | Appointment of Mr. Devki Nandan Sharma (DIN: 06693431) as Whole-Time Director of the Company | Special |

The Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice dated 23rd August, 2025 ("the Notice") along with Explanatory Statement on Thursday, 28th August, 2025, only through electronic mode to those Members of the Company whose email addresses were registered with the Depositories /Depository Participant(s) (DPs) as on Friday, 22th August, 2025 ("Cut-Off Date").

In accordance with the MCA Circulars for holding general meeting/conducting postal ballot process through remote e-voting, hard copy of the Postal Ballot Notice along with postal ballot forms and prepaid business reply envelope will not be sent to the Members. The communication of the assent or dissent of the Members would take place through E-voting system only.

The Voting Rights of the Members (through E-voting) shall be reckoned with respect of the Equity Shares held by them on Friday, 22" August, 2025 being the "Cut-Off-Date" fixed for this purpose. Any Member who is not a Member on 'Cut-Off-Date' should treat this notice for information purpose only. In compliance with the provisions of Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 and the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended Members have been provided with facility to cast their vote electronically through the E-voting services provided by Klin Technologies Limited ('KFinTech') on resolutions set forth in the Notice

The E-voting portal will be open from Saturday, 30th August, 2025 (9:00 a.m. IST) to Sunday, 28" September, 2025 (5:00 p.m. IST) (both days inclusive). During this period, Members of the Company, holding shares as on Friday, 22rd August, 2025, may cast their vote electronically. The E-voting module shall be disabled by KFinTech for E-voting thereafter.

The Notice of the Postal Ballot can be downloaded from the Company's website viz www.jsw.in. website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and at www.nseindia.com respectively and on the website of the KFinTech at ittps://evoting.kfintech.com. The Board has appointed Mr. Sunil Agarwal, Practising Company Secretary (Membership Number:

FCS 8706, COP:3286) as Scrutinizer to conduct the Postal Ballot/ E-voting process in a fair and Members whose email addresses are not registered are requested to update the same with their

respective DPs. Members whose shares are in demat mode may approach their DPs. for updating their email address/other details The results of the E-voting will be declared by placing the same along with the Scrutinizer's Report on the Company's website viz www.jsw.in as well as on the website of the Stock Exchanges i.e. at

BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)

and on the website of KFinTech at https://evoting.kfintech.com within two working days from the date

In case of any queries/grievances, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and E-voting User Manual available at https://evoting.kfintech.com under help section or write an email at einward ris@kfintech.com or contact Mr. Ramdas G, Senior Manager - Corporate Registry, KFin Technologies Limited, Unit - JSW Infrastructure Limited, at Selenium Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032 or call KFintech on 1800 309 4001(toll free)

n case of any queries in relation to the Resolutions proposed to be passed by this Postal Ballot may be addressed to email: infra.secretarial@jsw.in.

For JSW Infrastructure Limited

Hitesh Kanani

Place: Mumbai Company Secretary and Compliance Officer Date: 29th August, 2025 (M. No. F6188)



CIN: L74140MH2003PLC142116 Regd. Office: 204, The Summit Business, Western Express Highway, Vile Parle (E.), Mumbai - 400 057. Tel: 022-3500 8801 Email: india@emapartners.in, Website: www.emapartners.in

INTIMATION REGARDING 22ND ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO -VISUAL MEANS (OAVM)

The Ministry of Corporate Affairs (MCA), vide its General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 with General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13" April 2020. General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022, General Circular No. 10/2022 dated 28" December, 2022 and General Circular 09/2023 dated September 25, 2023 and General Circular no 09/2024 dated 19" September 2024 (MCA Circulars) and the Securities and Exchange Board of India (SEBI), vide its circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3" October, 2024 and other applicable circulars (SEBI Circulars) have allowed the Companies to conduct the AGM through VC or OAVM upto September 2025. In accordance with, the said circulars of MCA, SEBI and applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulations), the 22rd Annual General Meeting ("AGM") of the members of EMA Partners India Limited shall be conducted through VC/OAVM on Friday, September 26, 2025, at 04:00 P.M. (I.S.T.) In compliance with the above circulars, the Company shall send electronic copies of Annual Report along with the Notice of AGM to those shareholders whose email IDs are registered with the Company/Depository Participant. The Notice of AGM along with Annual Report for the financial year 2024-25, will be available on the website of the Company at www.emapartners.in, on the website of National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM facility only and their attendance shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The instructions for joining the AGM shall be provided in the notice of AGM.

Voting Information:

Place: Mumbai

Date: August 29, 2025

The Company will provide remote e-voting facilities to the Members to cast their votes on resolutions which are set out in the Notice of the AGM. Members have the option to either cast their vote using remote e-voting prior to the AGM or e-voting during the AGM (Venue Voting). Detailed instructions for remote e-voting/e-voting during the AGM are provided in the Notice of the AGM.

Manner of registering/updating Email addresses: Members who have not registered their email addresses with the

Company/Company's RTA, can get the same registered and obtain a copy of the Notice 22[™] AGM of the Company along with the Annual Report for FY 2024-25 and/or login credentials for joining the AGM through VC/OAVM facility including e-voting, in case equity shares are held in physical mode, please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (selfattested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) by email to the Company's RTA at investor@bigshareonline.com or refer to the FAQs available on NSDL website or Company's email address at s.smita@emapartners.in.

Members holding shares in the dematerialized form are requested to register/update their email addresses with the relevant Depository Along with the above details, for registering the Bank Account

Name and Branch of the Bank, Bank Account Type, Bank Account

Number, MICR Code, IFSC Code and Scan copy of the cancelled cheque bearing all the above details for authentication. In case of any other query, members may contact the R&T Agent, Big

Share Services Private Limited at investor@bigshareonline.com or write to the Company at s.smita@emapartners.in For and on behalf of

EMA Partners India Limited Sd/-

Smita Singh Company Secretary & Compliance Officer Repco Home Finance Limited

CIN-L65922TN2000PLC044655 Registered Office: Repco Tower, No. 33, North Usman Road, T. Nagar, Chennai-600017

Corporate Office: Third Floor, Alexander Square, Old No.34 & 35. New No.2, Sardar Patel Road, Guindy, Chennai-600032 Ph: (044) - 4210 6650 E-mail: cs@repcohome.com Website: www.repcohome.com

Repco

Home Finance

Launch of "Saksham Niveshak" Campaign Action Required for Unclaimed Dividends and KYC Updates

This is to bring to your kind attention that pursuant to Investor Education and Protection Fund Authority (IEPFA), Ministry of Corporate Affairs (MCA) letter dated 16" July 2025, Repco Home Finance Limited ("Company") has initiated a 100-day campaign titled "Saksham Niveshak", starting from 28th July 2025 to 6th November 2025 for updation of KYC and other related details of members including bank details to prevent transfer of unpaid/unclaimed dividends to IEPFA Details of unpaid/unclaimed dividend lying with the Company are available on the website at https://www.repcohome.com/investors/unclaimed-dividend Shareholders are requested to update their KYC details such as PAN, Email address

Contact number, Address, Bank Details, Nomination and Specimen signature etc., in order to ensure timely receipt of the dividends declared by the Company directly to bank accounts and preventing transfer of such dividends and shares to IEPFA.For claiming the unpaid/unclaimed dividend, the members are requested to update their KYC details as given below: a) Members holding shares in Physical form: Members can approach Company's

Registrar and Share Transfer Agent (RTA) at M/s. KFin Technologies Limited at Selenium Building, Tower B, Plot No 31 & 32, Financial District, Nanakramguda Hyderabad, Telangana-500032 or email: einward.ris@kfintech.com. Shareholders are requested to update the KYC details by submitting the relevant ISR forms duly filled in along with self-attested supporting proofs. The forms can be downloaded from the website of the RTA, https://ris.kfintech.com/clientservices/isc/isrforms.aspx and from website of Company at https://www.repcohome.com/corporate-For shares held in Dematerialization form: Members can approach their respective

Depository Participant (DP) where the demat account is maintained and update their KYC as per the process advised by their Depository Participant.

We urge all the shareholders to take advantage of this opportunity and submit the necessary documents before 6th November, 2025 to avoid any future transfer of unclaimed dividends to the JEPFA.

For Repco Home Finance Limited Place: Chennai Sd/- Ankush Tiwari Date: 28.08.2025 Company Secretary & Compliance Officer

PLUS FOCUS OTRIX. L&B HEET

FOCUS LIGHTING AND FIXTURES LIMITED CIN: L31500MH2005PLC155278

Registered Office: 1007-1010, Corporate Avenue Wing A, Sonawala Road,

Near Udyog Bhawan, Goregaon (East), Mumbai - 400063, Maharashtra, India. Tel. No.: +91 22 2686 5671-6; E-mail: info@pluslighttach.com: Website: www.focuslightingandfixtures.com PUBLIC NOTICE - 20™ ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the 20th Annual General Meeting (AGM) of the members of Focus Lighting And Fixtures Limited will be held on Monday, September 22, 2025 at 2:00 P.M. at Unit No. 1202, A Wing, Naman Midtown, SB Marg, Elphinstone Road, Mumbal, Maharashtra ~ 400013, to transact the ordinary and special businesses, as set out in the Notice convening the 20th AGM.

Electronic copies of the Notice of the AGM along with the Annual Report 2024-25 have been sent to all

Members whose e-mail ids are registered with the Company/ Depository Participants. The aforesaid documents are also available on the Company's website: https://www.focuslightingandfixtures.com/focus_investor/financial_details/annual_report Annual%20Report-2024-25.pdf and on the website of the National Stock Exchange i.e.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has engaged the services of Bigshare Services Private Limited for facilitating e-voting to enable the Members to exercise their right to vote by the electronic means on all the proposed resolutions specified in the Notice of the 20" AGM of the Company. Resolutions passed by the Members through e-voting is/are deemed to have been passed

The cut-of date for determining the eligibility to vote by remote e-voting shall be Monday, September

as if it has/they have been passed at the AGM. All Members are hereby informed that:

The business, as set out in the Notice of AGM, shall be transacted through remote e-voting and the remote e-voting shall commence from Wednesday, September 17, 2025 (9.00 A.M. IST) and ends on Sunday, September 21, 2025 (5.00 P.M. IST)

Any person who acquires shares of the Company after the dispatch of the Notice of AGM and Annual Report for FY 2024-25 through electronic mode and is holding shares as on the cut-off date i.e.; Friday, August 22, 2025 may obtain the login id and password by sending a request at helpdesk.evoting@cdsl.com. However, if a person is already registered with CDSL then the existing e-mail id and password can be used for casting the vote.

Members may further note that:

www.nseindia.com.

- a) The remote e-voting modules shall be disabled by Bigshare Services Private Limited after 5.00 P.M. IST on September 21, 2025 and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently,
- The facility for voting through Poll Paper shall be made available at the AGM,
- The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial
- facility of remote e-voting as well as voting at the AGM through Poll Paper, The detailed procedure and instruction for remote e-voting are mentioned in the Notice of the

owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the

- vi. The Company has appointed Mr. Mayank Arora (FCS No. F10378 CP No. 13609), Practicing Company Secretary to scrutinize the voting process in a fair and transparent manner. The results of the remote e-voting and the votes cast at the AGM shall be declared on or before September 23, 2025. The results shall be placed on the Company's website on www.focuslightingandfixtures.com
- In For any query/clarification or assistance required with respect to the Annual Report or the AGM Members may write to cs@plusighttech.com. Members holding securities in Demat mode with NSDL facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call the toll-free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 and for Members holding securities in demat mode with CDSL facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk, evoting @cdslindia.com or call 022- 23058738 or

For Focus Lighting And Fixtures Limited

Date: August 28, 2025 Place: Mumbai

Shruti Seth Company Secretary & Compliance Officer

Aarti Drugs Limited

CIN: L37060MH1984PLC055433 Regd. Off.: Plot No. N-198, MIDC, Tarapur, Village Pamtembhi, Dist. Palghar- 401 506, Maharashtra Tel: (022) 2401 9025 Corp. Off.: Mahendra Industrial Estate, Ground Flr., Plot No. 109- D, Road No. - 29 Sion (East),

Mumbai – 400 022. Website: www.aartidrugs.co.in Email ID: investorrelations@aartidrugs.com NOTICE OF 40th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 40th Annual General Meeting ("AGM") of the Members of Aarti Drugs Limited ("the Company") will be held on Wednesday, September 24, 2025 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening AGM. The Ministry of Corporate Affairs vide its General Circulars no. 09/2024 dated September

19, 2024, read with circulars issued earlier in this regard (collectively referred to as MCA Circulars) and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024, and other circulars issued in this regard ("collectively referred to as SEBI circulars") permitted the holding of AGM through Video Conference / Other Audio Visual means ("VC / OAVM") upto September 30, 2025, without the physical presence of the Members at a common venue In compliance with MCA circulars, SEBI Circulars and relevant provisions of Companies Act, 2013, the AGM of the Company will be held through VC / OAVM facility as per the instructions mentioned in the Notice of AGM 1) Dispatch of Notice of AGM and Annual Report:

In line with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, Notice calling the AGM

along with the Annual Report for FY 2024-25, inter-alia, including e-voting details, will be sent only by electronic mode to those Members whose e-mail address are registered with the Company or the Depository Participant(s). A letter providing the web-link, including the exact path, where complete details of the Annual Report is available will be sent to those Members whose e-mail address are not registered with the Company or the Depository Participant(s). Members may note that the Notice of the AGM along with Annual Report will be uploaded on the website of the Company at www.aartidrugs.co.in. The Notice can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) at www.evoting.nsdl.com.

) Manner of registering / updating email address: The members holding shares in dematerialized mode, who have not registered

updated their email address, are requested to register / update their e-mail address with their relevant Depositories through their Depository Participants. Members holding shares in Physical mode, who have not registered / updated their email address, are requested to submit details in prescribed Form ISR-1 and other relevant forms to Company's Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited) at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com or to the Company at investorrelations@aartidrugs.com. 3) Manner of casting votes through e-voting:

The Company will be providing remote e-voting facility to all the Members to cast their

Mumbai / August 28, 2025

epaper.financiatexpress.com

votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means. Manner for voting remotely or through e-voting at the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of AGM. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-

voting or e-voting during the AGM. In case of any queries, with respect to remote e-voting or e-voting at the AGM, you can address at evoting@nsdl.com.

By Order of the Board of Directors For AARTI DRUGS LIMITED

> Sd/-RUSHIKESH DEOLE

COMPANY SECRETARY ICSI M. No.: F12932

MAGNUM VENTURES LIMITED

CIN: L21093DL1980PLC010492 Regd. Office: Room No. 118, First Floor, MGM Commercial Complex, 4634/1, Plot No. 19, Ansari Road, Darya Ganj, New Delhi-110002 Tel: +91-11-42420015 E-mail: info@magnumventures.in Website: www.magnumventures.in

NOTICE TO THE MEMBERS FOR UPDATE OF E-MAIL ADDRESS AND OTHER INFORMATION

Notice is hereby given that the 45th AGM (Annual General Meeting) of the Company is scheduled to be held on 26th September, 2025, Friday at 01.00 p.m. through Video Conference or Other Audio-Visual Means (OAVM), in compliance with all applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.

As per aforesaid circulars, the Notice of AGM along with the Annual Report for FY 2024-25 has to be sent only by electronic mode to those Members whose E-mail ld are already registered with the Company/ Depositaries. The Company is also providing e-voting and remote e-voting facility to all its members similar to earlier practices.

If your email ID is already registered with the Company/ Depositary, Notice of AGM along with annual report for FY 2024-25 and login details for e-voting shall be sent to your registered email address. In case you have not registered your email ID with the Company/ Depositary, please follow below instructions to register your email ID for obtaining Annual Report for FY 2024-25 and login details for e-voting.

Registration/updation of e-mail addresses & bank account details:

Floor, Okhla Industrial Area Phase - II. New Delhi - 110 020 in duly filled Form No. ISR-1, which can be downloaded from the website of the Company at www.magnumventures.in under Investor Relation tab as well as RTA's website i.e. www.masserv.com under download tab. You can also send the Form No. ISR-1 with digital signature to RTA's email id investor@masserv.com under copy marked to company at cs_mvl@cissahibabad.in

Send a request to RTA of the Company i.e. MAS Services Limited at T-34, 2nd

Demat Please contact your DP and register your email address and bank account Holding details as per the process advised by DP.

E-voting Information:

The Company will provide its shareholders facility of remote e-voting through electronic voting services arranged by NSDL. Electronic voting shall also be made available to the shareholders participating in the AGM. Details regarding the same will be provided in the Notice of the AGM and will also be made available on the Company's website viz. www.magnumventures.in

The Notice of AGM and Annual Report for FY 2024-25 will also be available on Company's website at www.magnumventures.in and website of BSE Limited at www.bseindia.com and NSE Limited at www.nseindia.com Members attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purpose of Quorum under Section 103 of the Companies For Magnum Ventures Limited

Date: 29.08.2025 Place: Ghaziabad

the Notice of AGM:

Pardeep Kumar Jain Managing Director

KALPATARU ENGINEERING LIMITED

Regd. Off.: 18, Rabindra Sarani Poddar Court, Gate No. 4, 4th Floor, Room No. 4 Kolkata-700001

Email ID: kalpataruenggltd@gmail.com

CIN: L27104WB1980PLC033133

NOTICE OF 44th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING

INFORMATION AND BOOK CLOSURE The notice is hereby given that: . The 44th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held at 18, Rabindra Sarani, Poddar Court, Gate No.4, 4th Floor, Room No.4, Kolkata-700001 on Saturday,

20th September, 2025 at 01:00 P.M. to transact the Ordinary Business, as set out in

been sent to all members whose email IDs are registered with the Depository Participants. The same is also available on the Company's Website- http:// kalpataruengineering.co.in. The dispatch of Notice of AGM will be completed by 27th B. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the

2. Electronics Copies of the Notice of AGM and 44th Annual Report for 2024-25 have

cut-off date of 13th September, 2025, may cast their vote electronically on the Ordinary Business as set out in the Notice of AGM through electronics voting system of Central Depository Services Limited (CDSL) from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that: i. The Ordinary Business as set out in the Notice of AGM may be transacted through

voting by electronics means: ii. The remote e-voting shall commence on Wednesday, 17th September, 2025 at

iii. The remote e-voting shall end on Friday, 19th September, 2025 at 5:00 P.M. IST iv. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Saturday, 13th September, 2025.

v Any person, who acquire shares of the Company and become member of Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of cut-off date i.e., Saturday, 13th September, 2025, may obtain the login ID and password by sending a request at evoting@cdsl.co.in. However, if person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting

vi. Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the members, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; and c) the member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial members maintained by the depositories as on the cut-

AGM through ballot paper; vii. The Notice of AGM is available on the Company's website- http://

viii. In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of https://www.evoting.cdsl.com or call on toll free number 1802005533 or at the designated email ID: helpdesk.evoting@cdslindia.com, who will address the grievances connected with the electronic voting. Members may also write to the Company Secretary at the above-mentioned email ID or the Registered Office

BOOK CLOSURE

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Sunday, 14th September, 2025 to Saturday, 20th September, 2025 (both days

Place: Kolkata

Date: 27th August, 2025

Regd. Office: 11/7, Mathura Road, Sector 37, Faridabad HR 121003 Corp. Office: Unit No.12, GF, Magnum Tower-1 Sector - 58, Golf Course Extn. Gurugram-122011 HR Phone: 0124- 4222434-35; Email: isc mpdl@mpdl.co.in

NOTICE FOR REGISTRATION OF EMAIL ID'S FOR THE PURPOSE OF THE 23RD ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE/ OTHER AUDIOVISUAL MEANS

Notice is hereby given that the 23rd Annual General Meeting ("AGM") of MPDL Limited is scheduled to be held on Monday, September 29, 2025 at 03:30 P.M. through Video Conference ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the AGM Notice which will be circulated in due course for convening the AGM.

Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and pursuant to the Ministry of Corporate Affairs, inter alia vide its General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and the General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 (collectively "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by Securities Exchange Board of India, companies are permitted to conduct the Annual General Meeting through Video Conference (VC)/Other Audio Visual Means ("OAVM") till September 30, 2025 without physical presence of the members at a common venue. Hence, in accordance with aforesaid Circulars, 23rd AGM of the Company will be held through VC/OAVM on Monday, September 29, 2025 at 03:30 P.M. without physical presence of the members.

March 31, 2025 along with the Notice of the AGM will be sent electronically to those members whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent of the Company/with the respective Depositary Participant(s) in accordance with the Circulars referred above. No physical copy of the Notice and Report will be sent to the shareholders upon request for the same.

2025 will also be available at the Company's website at www.mpdl.co.in website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and website of Registrar and Share Transfer Agent i.e. MCS Share Transfer Agent Limited ("RTA") at www.mcsregistrars.com. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members participating in the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Company is providing remote e-voting facility ("Remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system

Manner of registering/updating e-mail address:

request with the relevant Depository Participant in case share held in electronic form and with the Company's RTA in case shares are held in physical form. Members holding shares in physical form may send an e-mail request at the email id admin@mcsregistrars.com along with scanned copy of Form ISR - 1 and selfattested copy of PAN Card & Aadhaar Card etc. The said Form ISR - 1 is available on the website of the Company.

For MPDL Limited

Company Secretary

off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the

kalpataruengineering.co.in and

For Kalpataru Engineering Ltd **Mukesh Agarwal Company Secretary**

M. No. A61255

MPDL LIMITED

Website: www.mpdi.co.in, CIN: L70102HR2002PLC097001

In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), the The Annual Report including the Financial Statements for the financial year ended

Annual Report will be sent to any member, however physical copy of the Annual Members may note that the Notice of the AGM and Annual Report for the year 2024-

during the AGM will be provided in the Notice of the AGM.

For permanent registration/updation of the email addresses, members may send

The Notice of AGM and Annual Report 2024-2025 will be sent to shareholders in accordance with the applicable laws on their registered e-mail addresses in

due course. Bhumika Chadha

Place: New Delhi Date: 29.08.2025

सार्वजनिक सूचना शिव कृपा च.स.ह.ल. त्यांच्या सी.टी.एस. क्र. ११४६/ए एकूण सुमारे ८३५ च. मी. क्षेत्रफळाच्या जिमनीच्या भागाचे (गाव: दहिसर, तालुका: बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा) पुनर्विकास करण्याचा मानस करत आहे, जी बिल्डिंग क्र. D, मिस्कुट्टा नगर, विद्या मंदिर मार्ग, दहिसर (पर्त) मंबर्द-४०००६/ येथे स्थित आहे हा पनर्तिकार |(पूर्व), मुबह-४०००६८ यय स्थित आहे.हा पुनावकास मालमत्तेतील FSI/TDR चा वापर करून, वित्तीयदृष्ट्या |सक्षम आणि प्रतिष्ठित डेव्हलपर्स/बिल्डर्स जे मुंबईमध्ये काही यशस्वी पूर्ण प्रकल्प पूर्ण केले आहेत, यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.निवडलेल्या डेव्हलपर्स/बिल्डर्स ची जबाबदारी संपूर्ण टर्नकी प्रकल्प असेल, म्हणजे M.C.G.M. कडून ओ.सी. मिळेपर्यंत सर्व कामे पूर्ण करणे.इच्छुक डेव्हलपर्स/बिल्डर्स आपले संपूर्ण बंधनकारक प्रस्ताव खाली दिलेल्या पत्त्यावर सदर दिनांकापासून पंधरा (१५) दिवसांच्या आत पाठवू शकतात:सचिव, शिव कृपा च.स.ह.ल., बिल्डिंग क्र. D, मिस्कुट्टा नगर, विद्या मंदिर मार्ग, दहिसर (पूर्व), मुंबई ४०००६८साइट भेटीसाठी किंवा तपशीलवार कागदपत्रांसाठी कृपया सचिव श्री. प्रेमल शाह, मोबाईल +९१ ९३२२२३०२ँ८७ किंवा अध्यक्ष श्री. बिमल पारेख मोबाईल: +९१ ९८२०६१९८२५ यांच्याशी पूर्वनियोजित अपॉडेंटमेंटवर संपर्क साधावा समाज कोणताही पस्ताव नेवडण्याचा किंवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा अधिका राखन तेवतो कारण सांगण्याची गरज नाही

शिव कपा च.स.ह.ल.

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की आमचे अशील **श्री. प्रदीप जैन** व **सुश्री मीनू जैन** हे फ्लॅट क्र.३२०५, विंग बी, ट्रान्सकॉन ट्रायम्फ टॉवर २. वीरा देसाई इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी पश्चिम, मुबंई, महाराष्ट-४०००४७, गाव ओशिवरा, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर: (महारेरा प्रोजेक्ट नोंदणी क्रमांक पी५१८०००२७९७८) येथे असलेली जागा खरेदी _{रि}ण्याचा विचार करीत आहेत.

आता खालील स्वाक्षरीकर्ता विकलाद्वारे सर्व वित्तीर संस्था. व्यक्ती. संघटना. बँक. नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) किंवा इतर कोणत्याही संस्थेला, ज्यांचे विक्री, देवाणघेवाण, बक्षीस, गहाणखत, शुल्क टस्ट. वारसा. ताबा. भाडेपट्टा. गहाणखत. सविधा आणि/किंवा अन्यथा असल्यास, सदर फ्लॅटच्या विक्रीकरिता कोणतेही दावे, आक्षेप, शुल्क धारणाधिकार किंवा गहाणखत आहे, त्यांना आमंत्रित केले आहे.

दावेदार/दावेदार किंवा आक्षेप घेणाऱ्यांकडन कोणतेही दावे/आक्षेप असल्यास, कृपया या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून **१४ (चौदा**) दिवसांच्या आत संबंधित दस्तावेजांसह लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरी

वरील विहित कालावधीत कोणतेही दावे/आक्षेप नसल्यास, ते माफ केले गेले आहे आणि सोडून दिले गेले आहे असे मानले जाईल आणि असे मानले जाईल की, मालमत्तेवर कोणतेही दावे/दावे नाहीत आणि माझे अशील त्यानंतर केलेल्या अशा दाव्यांचा कोणताही संदर्भ न घेता खरेदी पर्ण करण्यास मोकळा असेल. ॲड. बिजेश गप्ता दिनांक: २९.०८.२०२५

कि: २९.०८.२०२५ साई मित्र मंडळ, गोनी नगर, न्यु आझाद नगर, जोगेश्वरी (पुर्व), मुंबई-४०००६० ईमेल:brijeshg300@gmail.com, मोबाईल क.९१+९८३३२०८६७८

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील श्री. सतिश प्रभुदास मकवाना (२/३रे अविभाजीत शेअर) हे श्रीमती वर्षाबेन सतिश मकवाना (१/३रे अविभाजीत शेअर) यांच्यासह खालील अनुसूचीत सविस्तर नमुद केलेल्या मालमत्तेचे संयुक्त मालक आहेत.

माझ्या अशिलांनी असे घोषित केले आहे की. त्यांची

आई स्वर्गीय श्रीमती अरुणाबेन प्रभदास मकवाना या **१) श्री. सतिश प्रभुदास मकवाना** अर्थात माझे अशील आणि **२) श्रीमती वर्षाबेन सतिश मकवाना** यांच्यासा खालील अनुसुचीत मालमेचे सह-मालक होत्या. सदर श्रीमती अरुणाबेन प्रभुदास मकवाना यांचे ०८.०९.२०२० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती १) श्री. प्रभुदास जेठालाल मकवाना (मयत), त्यांची मुले २) <mark>श्री. सतिश प्रभुदास मकवाना</mark> अर्थात माझे अशील, ३) श्री. निलन प्रभुदास मकवाना आणि त्यांच्या मली ४) श्रीमती आशा योगेश वाधवाना व ५) श्रीमती रुपा रविंद सोलंकी हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. सदर **श्री. प्रभुदास जेठालाल मकवाना** यांचे १७.०३.२०२४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची मुले १) श्री. सतिश प्रभुदास मकवाना अर्थात माझे अशील, २) श्री, निलन प्रभदास मकवाना आणि त्यांच्या मली ३) श्रीमती आशा योगेश वाधवाना व ४) **श्रीमती रुपा रविंद्र सोलंकी** हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. सदर १) श्री. सतिश प्रभुदास मकवाना अर्थात माझे अशील, २) श्रीमती वर्षाबेन सतिश मकवाना व ३) श्रीमती अरुणाबेन प्रभुदास मकवाना (मयत) यांनी वर उल्लेख केलेल्या फ्लॅटच्या संदर्भात ?) श्री. दर्शन सतिश मकवाना व ?) श्री. हर्ष सतिश **मकवाना** यांना त्यांचे नामांकन म्हणून नामांकित केले आहेत. दिनांक १३ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या नोंदणीकृत करारनामाद्वारे १) श्रीमती आशा योगेश वाधवाना, २) श्रीमती रूपा रविंद सोलंकी व ३) श्री. नलिन प्रभदास मकवाना त्यांचे स्वर्गीय श्रीमती अरुणाबेन प्रभुदास **कवाना** यांच्या अनुसुचीत मालमत्तेतील १/३ अविभाजीत शेअर्स, हक्क, मालकी हक्क, व्याज, फायदे, दावा इत्यादींमधील त्यांचा एकत्रित ३/४रे अविभाजीत शेअर्स श्री. सतिश प्रभटास मकवाना अर्थात माझे भशील यांच्या नावे वितरीत केले आहेत

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री, अदलाबदल मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा, जप्ती, लिस गेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशना पासन १४ (चौदा) दिवसांच्य आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारव असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सर करतील.

फ्लॅट क्र.डी-१०२, एकूण क्षेत्रफळ ८२५ चौ.फु. सुप बिल्टअप क्षेत्र तत्सम ६६० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, १ला मजला, स्काय-हाय डी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, शंकर लेन, टांक रोड, ऑर्लेम, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४, जमीन सीटीएस क्र.१६ए, १६बी व १६सी, गाव वळनाई, तालुका बोरिवली, मुंबई जिल्हा येथील जागेचे सर्व भाग

आज दिनांकीत २८ ऑगस्ट, २०२५

आर. जे. चोथानी- वकील डी-१०४. अंबिका दर्शन, सी.पी.रोड. कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

जाहीर नोटीस माझे अशिल श्री. राजेश प्रमोद गवंडी आणि

श्री. निलेश प्रमोद गवंडी, यांनी दिलेल्या माहितीवरून मिळकतीचे मालक **कै. श्रीमती. रजनी प्रमोद गवंडी** यांचे दिनांक १८.०२.२०२१ रोजी निरवसीयत निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुले **श्री. राजेश प्रमोट** गवंडी आणि श्री. निलेश प्रमोद गवंडी हे वारसदा आहेत. तीचे पती **श्री. प्रमोद अनिरूद्ध गवंडी** यांचे दिनांक २३.०७.२०१९ रोजी निधन झाले.

या नोटिशीद्वारे नमूद मिळकतीच्या भांडवलात मालमत्तेत असलेले **कै. श्रीमती. रजनी प्रमोद गवंडी** भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी त्यांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार यांच्याकडन हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटिस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बी २०, अनित सोसायटी, सेक्टर ६, आरएससी रोड-५२, चारकोप कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७ या पत्त्यावर त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पृष्टथ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य परावे सादर करावेत अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारच हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास त सोडन दिला आहे असे समजण्यात येईल याची नोंद ऱ्यावी आणि नमूद मिळकतीच्या भांडवलात / मालमत्ते असलेले **कै. श्रीमती. रजनी प्रमोद गवंडी** यांचे भार व हितसंबंध **श्री. राजेश प्रमोद गवंडी आणि श्री निलेश प्रमोद गवंडी** यांच्या नावे हस्तांतरीत करण्या म्हादा/संस्थेस/संबधित अधिकाऱ्यास मोकळीक राहील

मिळकतीचा तपशिल रूम नं. क-१, चारकोप (१) अनिकेत सह. गृह.

संस्था मर्या., प्लॉट नं. ६१६, सेक्टर ६, रोड आरएससी-५२, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ३० चौ.मी. बित अप, गांव: कांदिवली, तालुका: बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा.

श्री. नितेश दि.आचरेकर दिनांक: २८/०८/२०२५



पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी मर्यादित ३८ वा वार्षिक अहवाल सन २०२४ - २०२५

३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस (फक्त सभासदांसाठी)

पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई या संस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .१४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता. मा. अध्यक्ष श्री विलास माधवराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली गुरव ज्ञाती समाज सभागृह, प्लॉट क्र. २ सी/३, सेक्टर ९-ए, वाशी डेपो शेजारी, वाशी, नवी मुंबई-४००७०३. येथे पुढील विषयांवर विचार करण्यासाठी आयोजित केली आहे.तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, र्ह नम्र विनंती

सभेपुढील विषय

1) दिनांक २२/०९/२०२४ रोजी झालेल्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून

2) दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी पूर्ण झालेल्या वर्षाचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक वाचून मंजुरी देणे. 3) संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन २०२४-२०२५ च्या नफा विभागणीस मंजुरी देणे

व लाभांश जाहीर करणे ४) सन २०२४-२५ या वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालास मंजुरी देणे.

५) सन २०२५-२६ सालच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे. ६) सन २०२५-२६ सालासाठी वैधानिक व अंतर्गत हिशेब तपासणीसाची नेमणूक करणे व

मानधन ठरविणे ७) सन २०२३-२४ च्या दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे.

८) सुधारीत आदर्श उपविधी स्वीकारणे ९) मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयांवर विचार करणे.

दिनांक : २९/०८/२०२५ स्थळ : मुंबई

संचालक मंडळाच्या वतीने श्री. अरविंद शंकर शिर्के

विशेष सूचना

1) गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास त्याच दिवशी त्याच ठिकाणी ठरलेल्या वेळेनंतर अर्ध्या तासानंतर सभा सुरवात केरण्यात येईल. या सभेला गणसंख्येचे बंधन राहणार नाही. 2) ज्या सभासदांना प्रश्न विचारायचे असतील किवां सूचना करावयाच्या असतील, त्यांनी त्या दि. ०७/०९/२०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत सूचक व अनुमोदक यांच्या सह्यासह लेखी आणून कार्यालयात द्याव्यात.

3) संस्थेच्या हिशेबासंबंधी ज्या सभासदांना अधिक माहिती हवी असेल त्यांना संस्थेच्य कार्यालयात माहिती उपलब्ध होईल 4) सर्व सभासदांना विनती करण्यात येते की, सभेला येते वेळी अहवाल प्रत सोबत आणावी.

ट्रकॅप फायनान्स लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय : ४ था मजला, ए विंग, डी जे हाऊस, जुना नागरदास मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९. सीआयएन: L64920MH1994PLC334457

वेबसाइट : www.trucapfinance.com दूरध्वनी क्र. : ०२२-६८४५ ७२०० व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्या माध्यमातून ट्रूकॅप फायनान्स

लिमिटेड च्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात कंपनीच्या सभासदांना सूचना भासदांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपनी कायदा २०१३ (''**कायदा**'') च्या तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापि नेयम व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सुधारित केल्यानुसार **(''सूची विनियमन'')** सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण गरिपत्रक १४/२०२० व १७/२०२० अनुक्रमे दि. एप्रिल ०८, २०२० व दि. एप्रिल १३, २०२०, सर्वसाधार परिपत्रक क्र. ०९/२०२३, दि. सप्टेंबर २५, २०२३, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०९/२०२४, दि. सप्टेंबर १९, २०२४ व अन्य लागू सर्व परिपत्रके (एकत्रितरीत्या "ए**मसीए परिपत्रके**" म्हणून उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी वितरीत करण्यात येत असलेल्या एजीएमच्या जुर्गारामारा सुचनेत विदिह्न विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी टूकंप फायनान्स लिमिटेड (**'कंपनी'**) ची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('**'एजीएम'**) गुक्रवार, दि. सप्टेंबर २६, २०२५ रोजी दु. ३.०० वा. (भा. प्र. वे.) सामायिक त्रिकाणी सभासटांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग **(''व्हीसी'')**/अदर ऑडिओ व्हज्युअल मीन्स **(''ओएव्हीएम'')** च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

मसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्याकडे . नोंदवलेले आहेत अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना केवळ ई-मेलद्वारे पाठवण्यात येईल. ज्या सदस्यांचे पत्ते नोंदणीकृत नाहीत, त्यांना कंपनी पत्र पाठवेल ज्यामध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल (एजीएमच्या सूचनेसह) पाहण्याचा मार्ग आणि वेबलिंक प्रदान केली जाईल. एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.trucapfinance.com</u> वर उपलब्ध असेल तसेच सदर दस्तावेज स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाची वेबसाइट <u>www.nseindia.com</u> वर तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड **(''सीडीएसएल'')** ची वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वरूनही प्राप्त करता येऊ शकतील.

सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून किंवा सभेदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून रजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर दूरस्थ स्वरूपात मत देण्याची संधी असेल. डीमटेरियलाइज्डु स्वरूपातील . भागधारक असलेले सभासद, कागद्रोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले सभासद तसेच ज्यो सभासदांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसतील अशांकरिता दूरस्थ ई-मतदान/ई-मतदानाकरिताचे स्वरूप एजीएमच्या सचनेत दिलेले असेल.

सभासद केवळ व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील व सहभाग घेउ शकतील, ज्याचा तपशील एजीएमच्या सूचनेत दिलेला असेल. कायद्याचे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले सभासद कोरमकरिता गणले जातील.

सचना व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी सभासदांनी आपले ई-मेल पत्ते कंपनी /डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे . नोंदेणीकृत/अद्ययावत करावेत तसेच लाभांश प्राप्तीसाठी त्यांचा बँक खाते तपशीलही अद्ययावत करावा. वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अद्ययावत करण्या

मसीए व सेबी परिपत्रकांनुसार, कोणत्याही सभासदाला एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल यांच्य कागदोपत्री प्रती पाठवण्यात येणार नाहीत. ज्या सभासदांनी अजूनही केपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील त्यांनी ई-मतदानासहित, एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल व / वा ३१ व्या एजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून लॉगइन तपशील प्राप्त करण्यासाठी खालील

| ı | प्रिकेयेचे पालन करावे: | | | |
|---|------------------------|--|--|--|
| l | कागदोपत्री स्वरूपातील | कृपया आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर | | |
| l | भागधारण | प्रमाणपत्राची (पुढील व मागील) स्कॅन केलेली प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व- | | |
| l | | साक्ष्यांकित केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्ष्यांकित केलेली | | |
| ı | | प्रत) आदी दस्तावेज कंपनीला <u>corpsec@trucapfinance.com</u> येथे ई-मेलद्वारे | | |
| l | | पाठवावी. | | |

कृपया आपला ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक तुमच्या संबंधित डिपॉझिटर पार्टिसिपंट्स (डीपीज्) कडे अद्ययावत करावा

ट्रकॅप फायनान्स लिमिटेड करित सही/-

ऑगस्ट २८, २०२५ मुंबई

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेड सीआयएन:एल२७२००एमएच१९९४पीएलसी०८३९५०

नोंदणीकृत कार्यालय: चेनॉस, फ्लॅट क्र.१, गुलमोहर क्रॉस रोड क्र.७, जे.व्ही.पी.डी. स्किम, मुंबई-४०००४९, महाराष्ट्र, भारत. **द्र**र.:९८२००२४६९३, ई-मेल:sanjayvanijya1@gmail.com वेबसाईट:www.djtextiles.co.in

ग्रद्वारे सूचना देण्यात येते की, **दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेड** (कंपनी) च्या सभासदांची ३१वी वार्षिव नर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे)** त्यांचे नोंदणीकृ गर्यालयः चेनॉस, फ्लॅट क्र.१, गुलमोहर क्रॉस रोड क्र.७, जेव्हीपीडी स्किम, मुंबई-४०००४९, महाराष्ट्र मारत येथे एजीएमच्या सूचनेमध्ये (सूचना) देण्यात आलेल्या साधारण आणि विशेष व्यवसायाबद्दल विचार जरण्यात येणार आहे. जे सर्व सदस्यांना कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदी अंतर्गत **सोमवार, २५ ऑगस्ट** २०२५ रोजी विहित पद्धतीने पाठविण्यात आले आहे.

pपनी (प्रशासन आणि व्यवस्थापन) नियमावली २०१४ च्या नियम २०, फेरफारानुसार आणि सेबी (लिस्ति ऑब्लिंगेशन ॲण्ड डिस्क्लोजर) नियमावली २०१५ च्या नियमावली ४४ च्या सह वाचल्या जाणाऱ्या कंपन् कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या मान्यतेप्रमाणे कंपनीने त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचनेमध्ये देण्या भालेल्या साधारण आणि विशेष ठरावावर त्यांचे मतदान करण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया लेमिटेड (सीडीएसएल) यांच्याद्वारे दुरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नियमानुस

ापशिल खालीलप्रमाणे

त्यास सर्वसाधारण सभेत मतदानाचा अधिकार असणार नाही

सूचना वितरण पुर्तता दिनांकः **सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५** दूरस्थ ई–मतदान उघडण्याची तारीख व वेळः मंगळवार, **१६ सप्टेंबर, २०२५ रोजी स.९.००वा. भा**प्रा

दूरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीख व वेळ: गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५ सायं.५.००वा. भार समाप्त होईल.

कंपनीच्या भागधारकांना ज्यांच्याकडे १२ सप्टेंबर, २०२५ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरु भागधारणा आहे त्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल

दुरस्थ ई-मतदान गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.५.००वा. भाप्रवेनंतर बंद केले जाईल. मागणी असल्यास व सभेत अध्याक्षाद्वारे मान्य केल्यास सदस्यांना त्यांचे मत जर त्यांच्याकडे रिमो ई-वोटिंग सुविधा नसल्यास बॅलेट पेपरने देता येईल. जर रिमोट ई-वोटिंगने मत दिले असल

सभासद् ज्यांनी त्यांचे मत दूरस्थ ई-मतदान प्रणालीने दिले आहे ते सभेला हजर राह् शकता परंत सभेमध्ये पर मतदान करण्यास पात्र नसतील. व्यक्ती ज्यांचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे कट ऑफ दिनांकला लाभार मालकांच्या नोंदवहीमध्ये असतील असेच दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा वापर करण्यास किंवा एजीएम

ठिकाणी मतदानपत्रिकेद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ३१व्या एजीएमची सूचना व रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया सर्व सदस्यांना विहितपद्धतीने आणि ते कंपनीच्य www.djtextiles.co.in व सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्य

कोणीही व्यक्ती जी सूचना पाठविल्यानंतर सभासद झाला आहे आणि कट ऑफ दिनांक अनुसार भागधारक असल्यास, सूचनेमधील नोट क्र.१२ मध्ये देण्यात आलेल्या दूरस्थ ई-मतदानासाठीच सचनेप्रमाणे यजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावा. रिमोट ई-वोटिंगपद्धत योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनीने श्री. दीप

शुक्ला यांची कंपनी सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी कृपया खालील ठिकाणी संपर्क कराव

अ) ई-वोटिंग हेल्पडेस्क सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड,

https://www.cdslindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ई-मेलः helpdesk.evoting@cdslindia.com,

दुर::१८००२००५५३३.

श्री. एस. राजागोपाळ महेश्वरी डाटामॅटिक्स प्रा.लि

 ξ -मेलः info@mdpl.in/mdpldc@yahoo.com, व्रूर::0२२-२२४८२२४८, २२४३५०२९, २२३१६८३९,

फॅक्स:033-२२४८४७८७. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (प्रशास आणि व्यवस्थापन) नियमावली २०१४ च्या नियम १०, फेरफारानुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेश ॲण्ड डिस्क्लोजर) नियमावली २०१५ च्या नियमावली ४२ नुसार कंपनीच्या ३०व्या वार्षिक सर्वसाधा

सभेनिमित्त **गुरुवार, १३ सप्टेंबर, २०२५ ते शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेडकरि सही /

ठिकाण: मंबर्ड दिनांक: २६ ऑगस्ट, २०२५

संजय मुंदर पर्णवेळ संचाल डीआयएन:०१२०५२८२

जाहीर नोटीस सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशिल श्री. प्रशांत एकनाथ धुरी यांनी खाली मिळकत केतकी विलास जोशी यांच्या संमतीने श्रीमती पर्णिका विलास जोशी यांच्याकडन विकत घेण्याचे ठरवले आहे

गणि गहाण ठेऊन पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज सुविधेचा लाभ घेण्याचा प्रस्त ठेवला आहे. मिळकतीचे वर्णन पढीलप्रमाणे आहे :-गावाचे नाव मिळकतीचे वर्णन क्षेत्रफळ मौजे - आयरे, फ्लॅट क्रमांक २, तळ मजला ३४० चौरस फू

इमारतीचे नाव न्य अश्विनी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, ालका – कल्याण (३१.८९ चौ. मी सर्वे क्र. ५२, हिस्सा क्र. १३. जिल्हा – ठाणे तसेच विक्रीच करार दिनांक २२/०५/१९९३ रोजी रत्नाबेन खुसलाल मोमया यानी वरील मिळकत ओमकार इल्डर्स यांच्याकडून विकत घेतली होती.

तसेच श्री. विलास एस. जोशी यानी वरील मिळकत दिनांक २७/०१/१९९८, दस्तऐवज क्रमांक १८३-१९९८ रत्नाबेन खुशलाल मोमया यांच्याकडून विकत घेतली होती.

तसेच विलास एस. जोशी यांचे दिनांक १३/१०/२०२३ रोजी निधन झाले असून, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारस खालीलप्रमाणे आहेत – १) श्रीमती पणिका विलास जोशी (पत्नी) आणि २) मिस केतकी विलास जोशी

तसेच पर्णिका विलास जोशी ह्यांच्याकडून सदर मिळकतीचे मूळ दस्त गहाळ झाले असून ते पुढीलप्रमाणे आहेत: विक्रीचा करार दिनांक २२/०५/१९९३ रोजी रत्नाबेन खुसलाल मोमया व ओमकार बिल्डर्स यांच्याकडून विकत ।तली होती.यांच्यामधील विक्रीचा करारनामा

. तसेच सदर प्रकाराबाबत पर्णिका विलास जोशी यांनी दिनांक २५/०८/२०२५ रोजी, तक्रार क्रमांक १६८४ २०२५ ठाणे मानपाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे.

सदर वर उल्लेख केलेल्या सदिनकेवर, त्यांच्या दस्तांवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क, ताबा, अधिकार बोजा करार मदार गहाणख्त व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन् १> दिवसांच्या आत ते कागदपत्र माझे ऑफिस ३०१, तिसरा मजला, मातोश्री बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका, तलावपाळी ठाणे (पश्चिम), पिन – ४०० ६०२ येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गहीत धरले

डॉ. सूर्यकांत एस. भोसले, (वकील दिनांक : २९/०८/२०२५

FOCUS'

PLUS OTRIX.

LAB Lumens & Beyond फोकस लाइटिंग अँड फीक्श्चरस लिमिटेड

सीआवएन: L31500MH2005PLC155278 नोंदणीकृत कार्यात्मय: १००७-१०१०, कॉपीरेट अव्हेन्यू, विंग ए, सोनावाला रोड, उद्योग भवन अवळ, गोरागाव (पूर्व), मुंबई ४०० ०६३, महाराष्ट्र, भारत. दूष्ट्यनी क्रमांक: + ९१ २२ २६८६ ५६७१-६; ई-मेल: info@pluslighttech.com संकेतस्थळ: www.focuslightingfixtures.com

जाहीर सुचना : २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि दरस्थ ई-मतदान

याद्वारे सूचित क्षण्यात येते की, फोकस लाइटिंग औड फीक्श्चसर लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासतांची २० वी वार्षिक सर्वेसाधाण सभा सोमवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार तुपारी २.०० वाजता युनिट क्रमांक १२०२, ए विंग, नमन मिडटाऊन, एस बी मार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई, महाराष्ट्र ४०० ०१३ येथे २० व्या वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विशेष प्रस्तावांवरील कामकाजाच्या संदर्भनि होणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रति तसेच त्यासह वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक अहः सर्व सभासदांना पाठविण्यात आल्या आहेत ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वरील प्रमाणे नमृद करण्यात आलेली प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ <u>https://www.focuslightingfixtures.com /</u> जाला. परित आगा मृत्यू सर्पराया जालाला अत्रत्र स्वतात्वक <u>जालाक जालाक ज</u>

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट औंड ऍड्रामिनिस्ट्रेशन नियम चा नियम २० आणि त्यात करण्यात आलेल्या सुधारणा तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स औंड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स अधिनियम २०१५ चा नियम ४४ च्या अनुसार, कंपनीच्या २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमुद्र करण्यात आले प्रस्तावांवर सभासदांना इलेक्ट्रानिक माध्यमातून मतदानाचा हक्ष बजावता कंपनी आपल्या सभासदांना इ मतदान सुविधा उपलब् करून देत आहे आणि त्यासाठी कंपनीने बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांची सेवा घेतली आहे. ई-मतदान पद्धतीच्य माध्यमातून कंपनिव्या समासदांनी संत्र कलेलो प्रसावा हे कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण समेत संमत झाले आहेत असे समजण्यात येईल. याद्वारे सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की,

दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी कट ऑफ तारीख म्हणून सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांवर ई-मतदान पद्धतीने कामकाज घेण्यात येणार आहे आपक तस्वाधारण सन्ध्या सूच्या नामूच्या करावाच्या अस्तर्यक्ष स्थाप क्षाच्या प्रयास क्षाच्या प्रयास आर्था आर्था आ आणि दूरवर्ध है नतदान प्रक्रियेला बुधवार, दिनांक १६ सर्टेबर २०२५ रोजी भारतीय प्रणाण वेळेट्या अनुसार सकाळी ९०० व वाजता प्रारंभ कष्ण्यात येणार आहे आणि ही प्रक्रिया रविवार, दिनांक २१ सर्टेबर २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेट्या अनुसार संध्याकाळी ५.०० वाजता संपृष्टात येणार आहे.

अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक अहवाल निर्गिमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेउन कंपनीची सभासर झालेली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच गुक्रवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती helpdesk.evolingcdsl.com येथे ईं-मेलच्या माध्यमातून संपर्क साधून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. आणि अशी व्यक्ती दुरस्थ इ मतदानासाठी या आधीच सीडीएसएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर ती व्यक्ती सध्यार लॉग इन आयडी आणि पासवर्ड यांचा वापर दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी करू शकते

सभासदांनी पढ़े नोंद घ्यावी की: ए) बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून दुरस्थ ई-मतदान प्रारूप २१ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय प्रमा वेळेच्या अनुसार संघ्याकाळी ५,०० वाजता बंद करण्यात येणार आहे आणि एखाद्या समासदाने एखाद्या प्रर मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करण्याची अनुमती देण्यात येणार नाही.

बी) मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान उपलब्ध करून देण्यात सी) ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुन्हा मतदा-

डी) अशी व्यक्ती जिचे नाव कट ऑफ तारीख रोजी डिपॉझिटरीज यांनी तथार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच ला मालकांच्या यादीत नोंदणीकृत असेल त्याच व्यक्ती दूस्थ ई-मतदान पद्धतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरर

मतदान करण्यासाठी पात्र असतील. दरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातन मतदान करण्यासाठी प्रक्रियेचा सविस्तर तपशील आणि सचना वार्षिक सर्वसाधाः

. सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आल्या आहेत मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणन कंपनीने श्री मयांव नवदान आक्रमा थाय आएग पारदाक पद्धतान रहावा वाचा छानना करण्याताछ छानना आक्रमा रहणून करनान आ नयाक अरोरा (एफसीएफ इमांक एफ १०५७८ सीची क्रांस १३६०९) ग्रीकिंसिंग कंपनी सेकेटरी यांची निवृत्ती केत्री आहें, दूरपर ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दूरम्यान झालेले मतदान यांचा निकाल २३ सप्टेम्बर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येईल. हे निकाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.focuslightingfixtures.com</u> येथे प्रकाशित क

वार्षिक अहवाल किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा यांच्या संदर्भात कोणतीही शंका/स्पष्टीकरण किंवा साहाय्य आदींची वाषिक अहवाल किया वाषिक संवसाधाण सभा यांच्या सत्भात काणताहा शका/स्यष्टाकरण किया साहाय्य आदाचा आवर्षण्यका अभवायका अध्यक्ष स्वराम्य अपार्थ्यका अध्यक्ष स्वराम्य सम्प्राद्ध इ<u>द्धिश्रिया शाहित अधिक स्वराम्य सम्प्राद्ध इद्धिश्रिय स्वराम्य इद्धिर अधिक अहत अधिक सम्प्रा उद्ध्वत आहेत असे सभास्य एत्एसडीएल हेल्यडेक यांच्याके <u>इर्ण्यां gyoting@nsdl.co.in</u> येथे संपर्क साध् शक्तात किंवा टोलफी क्रमांक १८०० १०० १९० १९० अधि १८०० १२ ४४ ३० येथे संपर्क साधू शक्तात आणि असे समास्य उच्चाच्यांकडे कंपनीच सममाण क्रियं स्वरूपत सीडीएसएल यांच्यांकडे उपलब्ध आहेत आणि ज्यांना लॉग इन करताना तांत्रिक समस्या उद्धवत आहेत ते समासद</u> सीडीएसएल हेल्प डेस्क यांच्याशी <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येतेच संपर्क साधू शकतात किंवा ०२२ २३०५ ८७३८ किंवा ०२२- २३०५ ८५४२ -४३ येथे संपर्क साधू शकतात.

दिनांक : २८ ऑगस्ट, २०२५

श्रुती सेठ कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी



सिटी युनियन बँक लिमिटेड पत वसुली आणि व्यवस्थापन विभाग

प्रशासकीय कार्यालयः क्र.२४-बी, गांधी नगर, कुंभकोणम-६१२००१. **ई-मेल: crmd@cityunionbank.in, दूर.:**०४३५-२४३२३२२, फॅक्स:०४३५-२४३१७४६

सरफायसी कायदा २००२ अन्वये पुर्निनिविदा सूचना व लिलाव विक्री सूचना फायसी कायदा, २००२ च्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) आणि अंतर्गत **सिटी युनियन बँक लिमिटेड**कडे तारण ठेवलेल्या पुढील मालमत्ता बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे पुनर्निविदा–सह–जाहिर लिलावामध्ये विक्री केल्या जातील, **दिनांक ०८.०४.२०२५** रोजी **रु.१,२२,२८,४१६**/ . (रूपये एक कोटी बावीस लाख अठ्ठावीस हजार चारशे सोळा फक्त) आणि दिनांक ०९.०४.२०२५ गसून आकारले जाणारे पुढील पुढील व्याज आणि इतर खर्च, बँकेकडून इतर कोणतीही देणीच्या वसुलीकरिता र्ज्जदार/जामिनदार **क्र.१) मे. विक्रम एन्टरप्रायझेस, दुकान क्र.२, एच.क्र.१८५१, ताराबाई हाऊस, अरविंद** कॉलनी, मानेगाव, उल्हासनगर, ठाणे–४२१३०४. क्र.२) मे. सोमेश्वर एन्टरप्रायझेस, ताराभाई हाऊस, अरविंद कॉलनी, सह्याद्री नगर, मानेसागाव, मानेरे गाव, तालुका अंबरनाथ, उल्हासनगर, जिल्हा ठाणे-४२१००४. क्र.३) श्री. अजय विठ्ठल जोशी (स्वर्गीय विठ्ठल तुकाराम जोशी यांचे कायदेशीर वारसदार) स्वर्गीय विठ्ठल तुकाराम जोशी यांचा मुलगा, पत्ता: शिवालम खोली क्र.२९८, विठ्ठल मंदिराच्या मागे आत्मंद्रे, पो. अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे–४२१००४. क्र.५) श्री. विजय विठ्ठल जोशी (स्वर्गीय विठ्ठल तुकाराम जोशी यांचे कायदेशीर वारसदार), स्वर्गीय विठ्ठल तुकाराम जोशी यांचा मुलगा, खोली क्र.२९८, शेवालय बंगला, मानेरागाव, विठ्ठल मंदिराजवळ, उल्हासनगर, ठाणे-४२१००४. क्र.६) श्रीमती प्रणात विजय जोशी, विजय विट्ठल जोशी यांची पत्नी, खोली क्र.२९८, शिवालय बंगला, मानेरागाव

ीप: आमच्या **२७०–मुंबई–कल्याण शाखे**ने दिनांक ३०.०३.२०२० रोजी तुमच्या क्र.५ ने विनंती केले आर्थिक मदतीचा (सीयुंबी ओएसएल विशेष-बीआर:५०१८१२०८००६२४९२) लाभ देखील दिला आहे ामच्या क्र.६ ने या सुविधेसाठी सह-दायित्व घेतले आहे. एकूण रक्कम **१३%** च्या **आरओआय**व **ह.१०,५०,०००/-** आहे. दिनांक ३०.१२.२०२० रोजी ते **एनपीए** म्हणून वर्गीकृत केले गेले आहे आणि देनांक ०८.०४.२०२५ रोजी थकबाकी रु.२१,१९,९४७/– आहे आणि त्यासोबत २.००% दंडात्मक व्या

आणि मासिक उर्वरित रक्कम दिनांक ०९.०४.२०२५ पासून वसूलीच्या तारखेपर्यंत आकारली जाईल आमच्या बँकेकडे तारण ठेवली गेलेली स्थावर मालमत्ता -ए: (स्वर्गीय विठ्ठल तुकाराम जोशी यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी श्री. अजय

विठ्ठल जोशी व विजय विठ्ठल जोशी यांच्या मालकीची मालमत्ता) कार्पेट क्षेत्र १,२२१ चौ.फु बिल्टअप क्षेत्र, प्रवेश १ला मजला १,४,६५ चौ.फु. (२०% लोडिंग कार्पेट क्षेत्र) स्तविक मोजमापानुसार कार्पेट क्षेत्र १,२२१ चौ.फु. अर्थात बिल्टअप क्षेत्र १,४६५ चौ.फु. (२०% लोडिंग , जिल्हा ठाणे व उप-नोंदणी उल्हासनगर, जिल्हा ठाणे, महसूल गाव उल्हासनगर कॅम्प-५, सदर मालमत्त १९६५ पूर्वी बांधलेली आहे आणि ती उल्हासनगर महानगरपालिकेच्या हृद्दीत असलेल्या जागेचे सूर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: झोपड्या; दक्षिण: झोपड्या; पश्चिम: झोपड्या; उत्तर: रस्ता.

> राखीव किंमतः रु.३६,००,०००/ (रूपये छत्तीस लाख फक्त)

पुर्निललाव तपशील पुनर्निविदा-सह-लिलाव विक्रीची तारीख सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-कल्याण शाखा १-ई, रामकृष्ण नगर, मुरबाड रोड, कल्याण पश्चिम, मुंबई, ठाणे-४२१३०४. दूरध्वनी क्र.:०२५१-२२०३२२२, मोबा.क्र.:९३२५०५४२५२, ८९२५९६४९०८

(१) इच्छूक बोलीदारांनी लिलावासाठी वैयक्तिकरित्या उपस्थित राहून वैयक्तिकरित्या भाग घ्यावा आणि तो/ती

वतःसाठी बोली लावत असल्याची लेखी घोषणा द्यावी. (२) इच्छुक बोलीदार व्यवस्थापक, **सिटी युनिय**न बैंक लिमिटेड, मुंबई-कल्याण शाखा, १-ई, रामकृष्ण नगर, मुखाड रोड, कल्याण पश्चिम, मुंबई, ठाणे-४२१३०४ येथून निवदा फॉर्म मिळवू शकतात. (३) इच्छुक बोलीदारांनी त्यांच्या बोली फक्त मोहोरबंद लिफाफ्यांमध्ये **प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लि.** यांना संबोधित केलेल्या निविदा फॉर्ममध्ये सादर ज्राव्यात, तसेच राखीव किमतीच्या १०% च्या इरठे साठी पे ऑर्डर/डिमांड ड्राफ्ट, निविदा-सह-लिलाव विक्रीच्या तारखेला दु.१२.००वा. किंवा त्यापूर्वी, सिटी युनियन बँक लि.च्या नावे काढण्यात आले. (४) ।ालमत्तेची तपासणी आणि इतर तपशीलांसाठी, इच्छुक खरेदीदार **दरध्वनी क्र.:०२५१-२२०३२२२** मोबा.क्र.:९३२५०५४२५२, ८९२५९६४९०८ वर संपर्क करू शकतो. (५) मालमत्ता जसे आहे जेथे आहे जसे आहे जे आहे आणि जसे आहे जे काही आहे या तत्वावर विक्री केली जाईल. (६) मोहोरबंद निविदा इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत दु.०१.००वा. उघडल्या जातील. निवदा-सह-लिलाव विक्रीच्या तारखेला याद्वारे अधिसूचित. जरी सर्वसाधारणपणे विक्री बंद निविदांद्वारे केली जाईल, तरीही अधिकृत अधिकारी, त्याच्य विवेकबुद्धीनुसार, बंद निविदा प्रक्रियेत प्राप्त झालेल्या बोलीपेक्षा जास्त बोली लावू इच्छिणाऱ्या इच्छक बोलीदारांमध्ये खुली लिलाव आयोजित करू शकतात आणि अशा कार्यक्रमात, विक्री सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तील दिली जाईल. तथापि, विक्री **सिटी युनियन बँक लिमिटेड**च्या पुष्टीकरणाच्या अधीन आहे. (७) यशस्वी बोर्ल नावणाऱ्याला विक्री पूर्ण झाल्यानंतर **ताबडतोब** विक्रीच्या रकमेच्या **२५% (इरठेसह भरणा)** आणि उर्वरित

रक्कम ७५% विक्रीच्या पुष्टीकरणाच्या तारखेपासून **१५ दिवसांच्या** आत भरावी लागेल, असे न केल्यास

प्रारंभिक ठेव २५% जप्त केले जाईल. (८) येथे नमूद केलेल्या कालमर्यादत संपूर्ण विक्री मोबदला मिळाल्यानंतरच

अधिकृत अधिकाऱ्याकडून यशस्वी खेरेदीदाराच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी केले जाईल. (९) यशस्वी

खरेदीदाराने कायद्यानुसार लागू होणारे शुल्क/लागत, जसे की मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ. वाहतुकीसाठी देय

असेल. (१०) यशस्वी बोली लावणाऱ्याने वैधानिक देय (कायदेशीर घर कर, वीज शुल्क आणि इतर देय)

टीडीएस, जीएसटी जर असेल तर, सरकार, सरकारी उपक्रम आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून भरावे. (११) गधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे किंवा विक्री पुढे कलण्याचे किवा रद्द करण्याचे सर्व अधिकार असेल. ठिकाणः कुंबाकोणम, तारीखः २६.०८.२०२५ **नोंद. कार्यालय:** १४९, टी.एस.आर. (मोठा) रस्ता, कुंबाकोणम, तंजावर जिल्हा,

तामिळनाडू-६१२००१. सीआयएन: एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७

दूर.क्र.०४३५-२४०२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६, वेबसाइट: www.cityunionbank.com

जाहीर सूचना

दह्यागिरी कोहौसोलि.. सोनावाला लेन. गोरेगाव . (पर्व), मंबई-४०००६३ या जागेचे **प्रकाश** एम. सामंत व नेहा पी. सामंत यांच्या नावे असलेले अनक्रमांक ६२६ ते ६५० करिताचे हरवलेले/गहाळ झालेले मुळ भाग ामाणपत्राऐवजी दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरीत करण्याविरुद्ध दावें/हरकती मागविण्यात येत

दावा/आक्षेप काही असल्यास योग्य दस्तावेजांसह लेखी स्वरुपात आर. बी. खानोलकर वकील, प्लॉट क्र.०९, सावली, रोड क्र.०३. अभिनव नगर, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ येथे **१५ हितमान** माटा करावेत अन्यथ आवश्यक कारवाई केली जाईल आणि पुढे द्मवा/आक्षेप विचारात घेतले जाणार नाही.

सही /

आर.बी. खानोलकर दिनांक: २९.०८.२०२५ (वकील) ठिकाण: मुंबई 9373779287

22/08/2025.

BMCB THE BHUJ MERCANTILE CO-OP. BANK LTD. BANK
ESTO 1995

H.O.: Mithakhali, 6 Roads Ahmedabad-380006, Gujarat

Multi-State Bank BRANCH SHIFTING NOTICE This is to inform all valued customers, depositors, shareholders and ocker-holders that Bank's Vile-Parle (E) Branch currently operational at 75, Patel House, M. G. Cross Road, Opp. Bank of Baroda, Vile Parle (E) Mumbai 400057 is being shifted to following new address in the State of Gujarat from 29/09/2025 vide RBI's prior permission email dated

New Address: THE BHUJ MERCANTILE CO-OP. BANK LTD.,

Office No. 106, 107, 108, 1st Floor, One Mavdi, Nirvan Buildcon, Mavdi Pad Road, Near Haridarshan School, Rajkot Gujarat 360004

The customers of Vile-Parle (E) branch can be assisted by the Bank's earby Borivali (W) Branch, Contact person Mr. Manoi Dedhia (AGM) Mobile No. 9869553761 and Mr. Jai Johney (Branch Manager) Mobile No. 7016874448. Our digital services will continue to be operational providing uninterrupted access to banking facilities. Date: 26/08/2025

Manoj Gor, I/c CEO.

CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

Registered Office: 5-Kumud Apartment Co.Op. Hsg. Soc. Ltd., Karnik Road, Chikan Ghar, Kalyan, Dist. Thane-42130 Corporate Office: Empire House, 3rd Floor, 214, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400001. Tel. No.: (022) 2207 8382 CIN No.: L99999MH1942PLC003556

Website: www.thechemopharmalaboratoriesItd.com • Email Id: chemopharmalab@gmail.com ८३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनीची 83 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, 24 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 04:00 वाजता (भारतीय प्रमाणवेळेन्सार) व्हीसी / ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जाईल. सभेचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय म्हणजेच ५-क्म्द अपार्टमेंट कंपनी असे मानले जाईल. एच.एस.जी. सो. लिमिटेड, कर्णिक रोड, चिकन घर, कल्याण, जि. ठाणे-४२१३०१.

8 एप्रिल 2020 रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक 14/2020 आणि त्यानंतर जारी करण्यात आलेल्या परिपत्रकांनुसार कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले 19 सप्टेंबर 2024 रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक 09/2024 आणि परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-2/पी/सीआयआर/2024/133 दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सेबीने जारी केलेले परिपत्रक आणि यासंदर्भात जारी करण्यात आलेली इतर लागू परिपत्रके, 83 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि एकात्मिक वार्षिक अहवाल ज्यात आर्थिक वर्ष (आर्थिक वर्ष) 2024-25 साठी लेखापरीक्षण केलेल्या वित्तीय विवरणांचा समावेश आहे, अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्मधतीने पाठविण्यात आले आहेत ज्यांचे ई-मेल आयडी कंपनीकडे नोंदणीकत आहेत, रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपेंट (डीपी) **२८ ऑगस्ट**, २०२५ रोजी सदस्यांना वार्षिक अहवालाचे इलेक्ट्रॉनिक पाठविणे पूर्ण झाले आहे. एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकांनी कंपन्यांना वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती भागधारकांना छपाई आणि पाठविण्यासंदर्भात सृट दिली आहे. सदस्य chemopharmalaboratorieslimited@gmail.com वाजता कंपनीला विनंती पाठवृन अहवालाची प्रत्यक्ष प्रत मागु शकतो. 83 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि एकात्मिक वार्षिक अहवालाची प्रत कपनीच्या वेबसाइट www.thechemopharmalaboratoriesItd.com, स्टॉक एक्सचेंजवेबसाइट www.bseindia.com आणि सीडीएसएल www.evotingindia.com च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करावयाच्या कामकाजाच्या वस्तूंशी संबंधित कागदपत्रे सर्वसाधारण सभेची नोटीस देण्याच्या प्रक्रियेन्सार तपासणीसाठी उपलब्ध असतील.

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सूचना:

- कंपनी कायदा, 2013 च्या कलम 108 आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, 2014 च्या नियम 20 आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन 44 न्सार, वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर होणा-या ठरावांवर सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्याची स्विधा प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे. 17 सप्टेंबर 2025 रोजी (कट ऑफ डेट) प्रत्यक्ष स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात समभाग धारण केलेल्या सदस्यांनी https://www.evotingindia.com/ वाजता सीडीएसएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीदवारे (रिमोट ई-व्होटिंग) इलेक्ट्रॉनिक पदधतीने मतदान करावे. ज्या सदस्यांची नावे कट ऑफ तारखेपर्यंत डिपॉझिटरीजने ठेवलेल्या रजिस्टर ऑफ मेंबर्स ऑफ मध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदली गेली आहेत त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेता येईल. सर्व सदस्यांना सूचित केले जाते की 83 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या स्चनेत नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष कामकाज केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमांदवारे मतदानादवारे केले जाईल.
- रिमोट ई-मतदान कालावधी रविवार, 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 09:00 वाजता (भारतीय प्रमाणवेळेन्सार) स्रू होईल आणि मंगळवार. 23 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 05:00 वाजता संपेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल मंगळवार, 23 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 05:00 वाजता (1) मतदानासाठी अक्षम केले जाईल.
- एकदा एखादया ठरावावर सदस्याने मतदान केले की, त्यानंतर सदस्य त्यात बदल करू शकत नाही.
- एकात्मिक वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातृन पाठविल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेपूर्वी ज्या सभासदांनी शेअर्स खरेदी केले आहेत, ते helpdesk.evoting@cdslindia.com किंवा chemopharmalaboratorieslimited@gmail.com रिक्वेस्ट पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर एखादा सदस्य दूरस्थ ई-मतदानासाठी सीडीएसएलमध्ये
- आधीच नोंदणीकृत असेल तर सदस्य आपला विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो आणि मतदान करू शकतो. एजीएममध्ये सहभागी होणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगदवारे मतदान केले नाही ते वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटिंगदवारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगदवारे मतदान केले आहे ते वार्षिक सर्वसाधारण
- सभेला उपस्थित राहण्यास पात्र असतील, तथापि, ते बैठकीत मतदान करण्यास पात्र नसतील. ई-व्होटिंगची प्रक्रिया ८३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसह तसेच सदस्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये ८३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचना आणि एकात्मिक वार्षिक अहवालासह उपलब्ध आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ ई-व्होटिंगसंदर्भात कोणतीही तांत्रिक मदत/ प्रश्न/ स्पष्टीकरण किंवा मुददयांसाठी आपण वारंवार विचारले जाणारे प्रश्न ("एफएक्यू") आणि ई-व्होटिंग मॅन्य्अल www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे. मदत विभागांतर्गत किंवा
- helpdesk.evoting@cdslindia.com पत्र लिहा किंवा टोल फ्री नंबर: 1800 21 09911 वर कॉल करा. कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर्स आणि शेअर ट्रान्सफर बुक गुरुवार, 18 सप्टेंबर, 2025 ते बुधवार, 24 सप्टेंबर 2025 (दोन्ही दिवस
 - सर्वसमावेशक) पर्यंत बंद राहील. संपूर्ण ई-मतदान प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी कंपनीने प्रॅक्टीसिंग कंपनी सेक्रेटरी (एसीएस

19191 आणि सीपी नंबर 26913) अरविंद सुद्रा यांची छाननी करण्यासाठी स्कूटिनिझर म्हणून काम करण्यासाठी नियुक्त केले आहे. साठी केमो फार्मा लॅबोरेटरीज लिमिटेड

स्थळ : म्ंबई

दिनांक : २८ ऑगस्ट २०२५

भावना राजपुत कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सदस्यसंख्या : एसीएस-72357

एजेएस इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापनात) च्या मालमत्तांचे ई-लिलावाद्वारे विक्रीकरिता सूचना नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.२११, दुसरा मजला, हबटाउन सोलारिस, साईवाडी, प्रा. एन एस फडके मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई: ४०००६९. महाराष्ट्र. परिसमापकाचे कार्यालयः १६०६ कॉर्पोरेट ॲनेक्स, सोनावाला रोड, उद्योग भवन जवळ, गोरेगाव पूर्व, मुंबई - ४०००६३. महाराष्ट्र.

कॉपोरेट ऋणको मे. एजेएस इम्पेक्स प्रायक्हेट लिमिटेड (परिसमापनात) त्यांचा सीआयएन : यु७४९००एमएच२००६पीटीसी९६९६८० असलेले यांना आयबीबीआय(परिसमापन प्रक्रिया) विनियम २०१६ च्या नियमन २२(ई) व ३२(अ) नुसार खाली नमूद केलेल्या तपशिलांनुसार **कसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे आहे जे काही आहे** या आधारावर चालू घडामोडीच्या आधारे विक्रीचा प्रस्ताव आहे

एका चाल व्यवसायाच्या रूपात विक्रीसाठी असलेल्या कॉर्पोरेट कर्जदाराच्या मालमत्ता आणि मालमत्तेचे वर्णन

आयबीबीआय (परिसमापन प्रक्रिया) नियमावली, २०१६ च्या नियम ३२(अ) नुसार स्वतंत्रपणे विक्रीसाठी कॉर्पोरेट कर्जदाराच्या

| - 1 | | | | |
|-----|--|----------------------|--------------------------|---------------------------|
| | मालमत्तेचे तपशिल | राखीव किंमत (रू.) | इसारा रक्कम ठेव (रू.) | बोली वाढीव रक्कम (रू.) |
| ſ | परिसमापन इस्टेटचा भाग असलेल्या कॉर्पोरेट ऋणकोच्या सर्व मालमत्तेसह आयबीबीआय (परिसमापन प्रक्रिया) | रू | रू | रू |
| - 1 | | १६,५४,१०,७२८/- | १,६५,२५,०००/- | २०,००,०००/- |
| - 1 | घडामोडी मार्फत विक्री. अ) व्यापार प्राप्ती, कर्जे आणि आगाऊ रक्कम (मालमत्ता) आणि स्थावर मालमत्तांसह इतर प्राप्ती वगळता | | | |
| - 1 | ज) व्यापार प्रांता, क्रम जाग जागाक रक्षम (मारामसा) जागि स्थापर मारामसास्त इसर प्रांता पर्यावसा (लॉट १ ते लॉट ११) | | | |

(₹.) ठेव (रू.) रक्कम (रू.) कार्यालय क्र.४०४, ४था मजला, नीलगगन, प्लाझा कमर्शियत कॉम्प्लेक्स, दरियापूर काझीपूर, जुने एस. क्र.७०/बी/२/१ २७,७९,४३४ 2,00,000 आणि ७०/बी/२/२ अहमदाबाद, गुजरात - ३८०००४ बिल्ट अप क्षेत्र कार्यालय परिसर क्र.ए-१. २रा मजला टेड स्क्वेअर इमारत १६९.९८ चौ.र्म २,१८,१८,५९ २१,८१,००० २,००,००० प्लॉट क्र.५, अंधेरी कुर्ला रोड, साकी नाका, मुंबई - ४०००७२ बिल्ट अप क्षेत्र कार्यालय परिसर क्र.बी-१, २रा मजला ट्रेड स्क्वेअर इमारत ११४.६४ चौ.मी १,४७,१५,१२४ १४,७१,००० २,००,००० प्लॉट क्र.५, अंधेरी कुर्ला रोड, साकी नाका, मुंबई - ४०००७२ बिल्ट अप क्षेत्र ७९.६८ चौ.मी कार्यालय परिसर क्र.बी-२, २रा मजला ट्रेड स्क्वेअर इमारत, १,०२,२७,६५० १०,२२,००० 2,00,000 प्लॉट क्र.५, अंधेरी कुर्ला रोड, साकी नाका, मुंबई - ४०००७२ बिल्ट अप क्षेत्र कार्यालय परिसर क्र.बी-३, २रा मजला ट्रेड स्क्वेअर इमारत २२५.१५ चौ.मी. २,८९,००,२२५ 26,90,000 २,००,००० प्लॉट क्र.५, अंधेरी कुर्ला रोड, साकी नाका, मुंबई - ४०००७२ बिल्ट अप क्षेत्र कार्यालय परिसर क्र.बी-४, २रा मजला ट्रेड स्क्वेअर इमारत, १९२.६६ चौ.मी. २,४७,२९,८३५ २४,७२,००० २,००,००० प्लॉट क्र.५, अंधेरी कुर्ला रोड, साकी नाका, मुंबई - ४०००७२ बिल्ट अप क्षेत्र कार्यालय परिसर क्र.ए-२, २रा मजला ट्रेड स्क्वेअर इमारत ८१.३ चौ.मी. १,०४,३४,६२५ १०,४३,००० २,००,००० प्लॉट क्र.५, अंधेरी कुर्ला रोड, साकी नाका, मुंबई - ४०००७२ बिल्ट अप क्षेत्र कार्यालय परिसर क्र.बी-४, ३रा मजला ट्रेड स्क्वेअर इमारत १२५.५८ चौ.मी. १,६१,१९,४५ १६,११,०० प्लॉट क्र.५, अंधेरी कुर्ला रोड, साकी नाका, मुंबई - ४०००७२ बिल्ट अप क्षेत्र प्लॉट क्र.५, ब्लॉक क्र.५७, गाव मामसा, तालुका व ५७२६.५७ चौ.मी. जमीन १,५६,५४,६२ उपजिल्हा घोघा, जि. भावनगर ३६४११०. क्षेत्र + संरचना

| | The state of the s | | | 1 | I . |
|--------|--|---------------------------|-----------|----------|--------|
| लॉट ११ | फ्लॅट क्र.४२, ४था मजला, कृष्णा अपार्टमेंट, लक्ष्मण म्हात्रे रोड, नवागाव, गाव मानपेश्वर, दहिसर (प), तालुका - बोरिवली (प), मुंबई - ४००१०३. | ४६५ चौ.फू. कारपेट | ३९,३५,९९३ | ३,९३,००० | 40,000 |
| ई-लिला | व प्रक्रिया टाईमलाईनः | | • | | |
| अ.क्र. | तपशिल | दिनांक | | | |
| ₹. | बोलीदाराद्वारे पात्रता कागदपत्रे सादर करण्याची अंतिम दिनांक | गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ | | | |
| ٦. | मालमत्ता निरिक्षणाची प्रारंभाची तारीख | गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५ | | | |
| ₹. | मालमत्ता निरिक्षणाची समाप्ती तारीख | शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ | | | |
| ٧. | इसारा रक्कम ठेव (इरठे) जमा करण्याची अंतिम तारीख | शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ | | | |

५६२७.५७ चौ.मी. जमीन

क्षेत्र + संरचना

१,६०,९५,१७९

ई-लिलावाची तारीख आणि वेळ मंगळवार ३० सप्टेंबर २०२५ दु.१२:०० ते दु.२:००वा. (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह टिप: ही विक्री ई-लिलाव प्लॅटफॉर्म https://baanknet.com द्वारे खालील स्वाक्षरी केलेल्याद्वारे केली जाईल

प्लॉट क्र.६, ब्लॉक क्र.५७, गाव मामसा, तालुका व

उपजिल्हा घोघा, जि. भावनगर ३६४११०.

ई-लिलावाच्या अटी व शर्ती आणि मालमत्तेचे इतर तपशील https://baanknet.com या वेबसाइटवर अपलोड केले आहेत इच्छुक बोलीदार https://baanknet.com वरून ई-लिलाव प्रक्रिया दस्तऐवजात प्रवेश करू शकतात किंवा cirp.ajsimpex@gmail.com वर बिरेंद्र कुमार अग्रवाल (परिसम यांना ईमेलद्वारे पाठवण्याची विनंती करू शकतात

कॉर्पोरेट कर्जदाराच्या मालमत्तेची तपासणी करण्याची वेळ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० पर्यंत असेल रिसमापकाच्या वर्ताने संपर्क व्यक्ती: अ) **रोहन आर. बादव (मोबाइल क्र.: +९१ ७९७७०३९३७), ब) अभिषेक सिंग (मोबाइल क्र.: +९१ ८४४६६९२९८०);** ईमेल आयडी

एजेएस इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेडचे परिसमापक दिनांक : २९ ऑगस्ट २०२५ आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००५६४/२०१७-१८/११०४०